

# रशींच्या संवर्धनातून लष्करी अळीचे नियंत्रण



मध्यावरील मित्रबुरशीप्रस्त लष्करी अळी.

(छायाचित्रे : तुंपार उगाले)

विविध भागात अनुकूल हवामानामुळे अमेरिकन लष्करी अळीवर विविध मित्रबुरशीचा प्रादुर्भाव घडले. शेतकऱ्यांनी याबाबत वेळीच जागरूक होऊन त्यांचे संवर्धन व वापर आणि प्रयोगी नियंत्रण होण्यास मदत होईल.

मित्रबुरशीचा अळीवर विविध भागात अनुकूल हवामानामुळे अमेरिकन लष्करी अळीवर विविध मित्रबुरशीचा प्रादुर्भाव घडले. शेतकऱ्यांनी याबाबत वेळीच जागरूक होऊन त्यांचे संवर्धन व वापर आणि प्रयोगी नियंत्रण होण्यास मदत होईल.



जालना भागात मित्रबुरशीचा संसर्ग झालेल्या लष्करी अळ्या

संप्रम शेतकऱ्यांच्या मनात आहेत.

## मित्रबुरशी वाढाण्याची कारणे

- सद्या सर्वत्र पिकाची वाढ चांगल्या प्रकारे झाली असून, त्याचा फायदा आद्रिता तयार होण्यासाठी मिळत आहे.
- सप्टेवर महिन्याच्या सुखातीपासून पडणारा तसेच ऑगस्टमध्ये पडलेला पाऊस या मित्रबुरशीचा संसर्ग वाढाण्यासाठी अनुकूल आहे.

- जमिनीत ओलावा देखील वन्यापैकी असून, जमिनीलगत आद्रिता टिकून राहण्यास मदत होत आहे.
- सोयाबीन, भुर्मूळ, मका आशा पिकामध्ये कॅंपोंपी दाट झाल्यानंतर बुरशीचा संसर्ग झापाव्याने होतो.
- तसेच या पिकामध्ये शेतकरो कोणत्या रासायनिक बुरशीनाशकांची फवारणी झालेली नसावी. त्यामुळे या मित्रबुरशीची वाढ झापाव्याने झालेली दिसते.
- या बुरशी निसाती: चांगल्या प्रकारे वाढातात. त्यासाठी मात्र अनुकूल वातावरण हवे.

- अमेरिकन लष्करी अळीसाह मोयाबीन पिकात केसाळ अली तसेच नाशिक विभागात द्राक्षामध्येही छाण्यांपूर्व परिस्थितीत आढळणारी स्पोडोटेरा लिल्युरा या वातावरणात बुरशी प्रादुर्भावित झालेली दिसत आहे.

## मित्रबुरशीचे फायदे

या बुरशीपासून मिळणारे नियंत्रण हे एक प्रकारे नैसर्गिक असून, एकातिक कीडा

## मित्रबुरशीचे संवर्धन करणे करावे ?

प्रत्येक भागातील भौगोलिक परिस्थिती, हवामान यानुसार आढळणाऱ्या या बुरशीच्या स्थानिक प्रजातीचे संवर्धन होणे गरजेवे आहे. शेतकऱ्यांनी अशा रोगग्रस्त अळ्या जवळपासच्या गृहमजीवशास्त्र प्रयोगशाळेत पाठवल्यास तेशील तजांकरीचा या बुरशीच्या प्रजातीच्ये योग्य निदान होऊ शकते. प्रयोगशाळेतील असा प्रकारे संवर्धन करणे सोपे होईल. याद्वारे महाराष्ट्रातील सर्व भागात आढळणाऱ्या अशा बुरशीच्या स्थानिक प्रजातीचे कल्यार उपलब्ध होईल. याचा वापर भविष्यातील संशोधन कार्यात तसेच या बुरशीचा व्यवसायिक वापरासाठी होऊ शकतो. ज्या भागात अशा प्रकारच्या रोगग्रस्त अळ्या आढळत आहेत, त्या शेतात येथून पुढील काळात रासायनिक बुरशीनाशकांचा वापर कमी किंवा नियंत्रित स्वरूपात केल्यास पुढील काळात त्या भागात अनुकूल वातावरणात या मित्रबुरशीच्या आढळ पुढील होऊ शकतो. त्यातून एकूणच जैविक कीडा नियंत्रणाबद्दल येरसमज दूर होऊ शकतात. यातून जैविक नियंत्रणास प्रोत्साहन मिळून शेतकऱ्यांमध्ये जागृती तयार होईल.



प्रयोगशाळेत मित्रबुरशीचे संवर्धन.



मित्रबुरशीचा संसर्ग झालेली अळी.

व्यवस्थापनामधील जैविक नियंत्रणाचा तो भाग आहे. यातून योग्य घेतल्यास जैविक घटकांचा वापर बाढून रासायनिक कीडनाशकांचा वापर कमी होऊन कमी खरात नियंत्रण चांगल्या प्रकारे मिळवता येईल. रोगप्रस्त अळ्यांपासून या बुरशीचा संसर्ग अन्य निरोगी अळ्यांना देखील होत आहे. रोगप्रस्त अळ्यांद्वारा बुरशीचे बीजांपूर्वी हवेतून सहजपणे पसरत आहेत. सद्या पडणाऱ्या पावसामुळेही त्यांचा प्रसार



भुर्मुगावर स्पोडोटेरा लिल्युरा किडीचा प्रादुर्भाव.



झालेली गोवाधित अळी अशा प्रकारची लक्षणे दाखविते.



द्राक्षावरील स्पोडोटेरा लिल्युरा वर मित्रबुरशीचा संसर्ग.



► मध्यामी, मित्रकीटांना हानिकारक कीडनाशकांचा वापर टाळावा.

► पीक फुलोरा अवस्था लक्षात घेऊन कीडनाशकांचा समंजस वापर करावा.

संजीवके

► खरेदीवेळी पक्के विल घ्यावे. ► बॅन किंवा 'रेस्ट्रिक्टेड' आहे का पाहावे. ► लेवल कलेम वाचावेत. ► पुरेशा ज्ञानाशिवाय रसायने एकमेकांत मिसळू नयेत. ► रसायनांचा गट तपासावा. ► पीएचआय, एमआरएल तपासावेत.

